

उत्तम शक

३. भक्तीचा अरुंद मारि - नाहे वरामि नैकुण्ठे - - - -
प्रेमकी शक्ती अति शौकरी जाँ में दो न समाय।
हरि हँ तो में नही में हँ तो हरि नही।

२. देवो विस्तरशः प्रोक्त - मागीत अध्यायातील
श्लोकांचा संदर्भ - मूर्तिकाराची कथा

३. स्थितप्रज्ञ - खास गीतेचा शब्द - दंतसाक्षीतील कोरी
करकरीत नाणी
डायोजिनसची गोष्ट - संपुष्टी ही आत
अनुभवण्याची गोष्ट आहे. Subjective
मुनी शब्दाची व्याख्या - मोनाचे तीन प्रकार
संपन्न बुद्धी, कासवाचा दृष्टांत.
चोर आणि राजा - बाह्यास्थिती समान
विषयवासना - निर्मूलन / झाड - पाकवी
ब्रह्माकार वृत्ती हाकी की विषयांची जोड थांबते,
आत्मनाशाची कारणे - घसरगुंडी.
अनुराग व वेदव हे सर्पाचे दोन दात काढून टाकलेत
इंद्रियांच्या विषयांचे रेशनिंग करा.
मन करा रं प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण।
योगी भोगी व रोगी

४. कर्मसंन्यास योगी

५.१० पद्मपत्राप्रमाणे अक्षित - रंग माशा वेगळा
चिकची बी.

५.७ जितेंद्रिय - हनुमान, स्वामी विवेकानंद, डॉन क्वॅडमन

५.३८ समदर्शी पंडित -

भावार्थितं सदा कुर्यात् क्रियार्थितं कुत्रचित्।
ब्राह्मणासी पितृ तृण। गायत्रीसी पितृ मिश्रणा।
श्वानासी बसणे सिंहासना हे तो बरे नव्ही।

समाजात मिसक्यायला आवडणारे - कर्मयोगी
 प्रेमरूपाने भगवंताला पाहणारे - भाकीयोगी
 एकांतसेवन करायला आवडणारे - राजयोगी
 सत्याचा शोध घेणारे - ज्ञानयोगी
 प्रत्येकाने आपले स्वरूप व स्वभाव ओळखून त्या
 मार्गाने वाटचाल करायची आहे.

दधि मधुरं मधु मधुरं द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव
 तस्य तदेव हि मधुरं यस्य मनो यत्र संलग्नम् ॥
 अधिकार तैसा करु उपदेश।

विशुद्धात्मा - बोलासरिले चाळणे हे तो संतांची लक्षण.
 बोले तैसा चाळे त्याची वंदावी पाउके।

सर्वभूतात्मभूतात्मा - सर्व प्राण्यांच्या आत्मरूप परमात्म्याशी
 तो एकरूप होऊन जातो.

पृथ्वीमध्ये तितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे ॥
सर्वभूतहिते रता -

समलोष्टाश्मकाञ्चनः सोमे रूपे आम्हा मुनिकेसमान

५. ज्ञानी पुढ्याची लक्षणे - ३.६ व अध्याय ७ ने ३३

✱ अमानित्व - चातुर्य कपवी महत्त्व हरवी
 पितेपण मिरवी आवडीने

✱ अमानी मानदा मान्यो

✱ अदामित्व - कुळीन स्त्री प्रमाणे अंग साकून ठेवतो म्हणजेच
 सत्कर्म गुप्युप करतो.

अहिंसा - आजिव सौजन्याने दुसऱ्याचे हृदय परिवर्तन
 आचार्यप्रासना -

शुचिता

अनहंकार - श्रुयचे उगवणे, चंद्रप्रकाश, गंगा, नंद

अव्यभियारिणी भक्ती -

विविक्तदेशसेवित्व अरतिजन्मसंसदि - तीर्थे समुद्र किनारा, गुहा
 सरोवर अरण्य येथे तो निवास करतो. सदा सेवी आरण्य
 कधी गळवला कधी निव्वळ - - - - -

E.

★ अन्वेषण - दोषदृष्टीचा अभाव
दुर्योधन व युधिष्ठिराची कथा
अमन्त्रमक्षरो नास्ति नास्ति शुकमनोषधम्।
अयोग्यो पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः।

★ मैत्रः - निःस्वार्थीपणे
ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति
भुङ्क्ते भोजयते चैव षड्विधं मित्रकक्षणम् ॥

★ काव्य -

★ समदुःखसुख - गुरुगोविंदसिंह व त्यांची पत्नी गुजरी
झमी - तुकाराम मंचजी झमा शर्मा करे यस्य
एकनाथ हरिपंडित
ज्ञानेश्वर - समाज

★ संतुष्ट

★ मर्यापित मनो बुद्धि - मन - विकार, बुद्धि - विचार
★ लोकांकडून उद्वेग नाही, लोकांविषयी उद्वेग नाही.
जो न लोकांस करंजि ज्यास न करंजती जन।

★ अयरहितता -

★ निरपेक्षता -

★ दक्षता -

★ शत्रू - मित्र

★ निंदा व क्षुती

★ मौनी

★ अनिकेत - गंगा बहती भली और साधु चलता थळा।

रामकृष्ण (ठाकूरजी) - मद्यपी भक्त / दाह्या पेला लोडाका लावण्यापूर्वी
परमेश्वराचे स्मरण करणाऱ्याचा उपदेश / त्याची दाह लुटते.

नव तन्वं न जानामि कोदृशोऽसि महेश्वर।

यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः ॥